

Date: 29th October 2025

To,
BSE Limited ("BSE"),
General Manger - Listing, ISC & CRD
2nd Floor, New Trading Ring,
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.

Scrip Code: 507946

Scrip Symbol: KIDUJA

Dear Sir/Madam,

Sub: Disclosure under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 regarding Newspaper Advertisement of Unaudited Financial Results of the Company.

Pursuant to provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copy of newspaper publications of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September 2025, approved at the Meeting of the Board of Directors of the Company held on Tuesday, 28th October 2025 in following newspapers:

1. Business Standard (English) Edition dated 29th October 2025; and
2. Parshuram Samachar (Marathi) Edition dated 29th October 2025.

Request you to kindly take the same on your record.

Yours faithfully
For KIDUJA INDIA LIMITED

Ashish D. JAIPURIA
Managing Director
DIN: 00025537

Encl.: As above


PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public that, Mr. RAMESH SITARAM JAISWAL and Mrs. SEEMA RAMESH JAISWAL were the joint owners of FLAT No. 301, 3rd FLOOR, C WING, VALENCIA BHAKTI PARK CO-OP HSG SOC LTD., BHAKTI PARK-II, WADALA (EAST), MUMBAI -400037 (admeasuring approximately 575 Sq. feet built-up). That Mrs. Seema Ramesh Jaiswal expired on 03rd September 2023, leaving behind the following legal heirs:
1. Mr. Ramesh Sitaram Jaiswal - Husband
2. Mr. Deepak Ramesh Jaiswal - Son
3. Miss Ritu Ramesh Jaiswal - Daughter
4. Mr. Roshan Ramesh Jaiswal - Son
It is hereby informed that Sr No 2 to 4 (children) have released, relinquished, and surrendered all their rights, title, interest, and share in the aforesaid property in favour of Mr. Ramesh Sitaram Jaiswal by virtue of a duly executed and registered Release Deed, thereby making Mr. Ramesh Sitaram Jaiswal the sole and absolute owner of the said property.
The said Mr. Ramesh Sitaram Jaiswal has agreed to sell and transfer the aforesaid property to Mr. Kanwardeep Singh Gandhi and Mrs. Prerna Kaur Gandhi for valuable consideration.
Any person, bank, financial institution, or entity who has any claim, right, title, interest, lien, charge, or objection in respect of the aforesaid property is hereby called upon to make such claim in writing along with documentary proof to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice.
If no claim or objection is received within the stipulated period, it shall be presumed that there are no claims, rights, titles, interests, or objections against the said property and the sale/transfer shall be completed accordingly, free from all encumbrances.
Place: Mumbai
Date : 29.10.2025

Sd/-
Adv. S. M. Kanade
Advocate High Court
17, Gold Filled Plaza, Sion, Bandra
Link Road, Sion West, Mumbai 400017
Mob. 9892788290

Form No. INC-26
(Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014)
Advertisement for change of registered office of the company from one state to another
Before the Central Government
Regional Director, Western Region, Mumbai
In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of Sub-rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014
AND
In the matter of **DAIGNOSTIX SERVICES PRIVATE LIMITED**
(FORMERLY KNOWN AS AVIRO TECHNOLOGIES PRIVATE LIMITED)
(CIN: U70200MH2021PTC368062)
having its Registered Office at
C/o Tushar Shridharani, 10, New Marine Lines, 417 Jolly Bhavan No.1, Churchgate, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400020
..... Applicant Company / Petitioner
NOTICE is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on **01st August, 2025** to enable the Company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of Karnataka". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the **MCA-21 portal (www.mca.gov.in)** by filing **investor complaint form** or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the **Regional Director, Western Region**, at the address, **Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002** within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its Registered Office at the address mentioned below :-
DAIGNOSTIX SERVICES PRIVATE LIMITED, C/o Tushar Shridharani, 10, New Marine Lines, 417 Jolly Bhavan No.1, Churchgate, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400020
For & on behalf of DAIGNOSTIX SERVICES PRIVATE LIMITED
Sd/-
DR. SUNITA MAHESHWARI
(WHOLE TIME DIRECTOR)
Date : 28.10.2025
Place : Mumbai
DIN: 01641411

DR. SUNITA MAHESHWARI
(WHOLE TIME DIRECTOR)
Date : 28.10.2025
Place : Mumbai
DIN: 01641411

KIDUJA INDIA LIMITED						
Registered Office: 127-B, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021, INDIA CIN: L72200MH1985PLC038019 Email: kiduja.info@gmail.com Web: www.kiduja.com						
EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPT, 2025						
(Rs. in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year ended		Year Ended
		30.09.2025 (Unaudited)	30.06.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Revenue	-	1,912.01	1,038.25	634.82	631.17
2	Profit / (Loss) Before Tax	(1,532.66)	1,624.27	607.76	91.61	1,149.27 (625.39)
3	Profit / (Loss) After Tax	(1,532.66)	1,624.27	607.76	91.61	1,149.27 (625.86)
4	Total Comprehensive Income	(1,532.66)	1,624.27	607.76	91.61	1,149.27 (625.86)
5	Equity Share Capital	240.00	240.00	240.00	240.00	240.00
6	Other Equity (as shown in the balance sheet of previous year)	-	-	-	-	(2,606.28)
7	Earnings Per Share (before and After extraordinary items) (of Re.1/- each) :					
	(a) Basic	(6.39)	6.77	25.32	0.38	(2.71)
	(b) Diluted	(6.39)	6.77	25.32	0.38	(2.71)
NOTE: The above is an extract of the detailed format of Quarter & Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on Company's website (www.kiduja.com)						
						
For and on behalf of the Board of Directors of KIDUJA INDIA LIMITED Ashish D. JAIPURIA Managing Director						
Place: Mumbai Date: 28th October, 2025						

TJSB SAHAKARI BANK LTD.
MULTI-STATE
SCHEDULED BANK

Registered Office : TJSB House, Plot No. B-5, Road No. 2, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604. Ph. 022-69368500
HO Recovery Office: 3rd Floor, Madhukar Bhavan, Road No. 16, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400 604. Tel.: 022 -6997 8752.


Notice Issued in compliance of Rule 3(1) of SARFAESI Act
Demand Notice under section 13(2) is published as under :

WHEREAS, TJSB Sahakari Bank Limited through its Authorized Officer having its Recovery Department at 3rd Floor, Madhukar Bhavan, Road No. 16, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400604 issued notice to the following **Borrower(s)/Co-Borrower(s)/Guarantor(s)/Mortgagor(s)** mention in Column No. 1 below have defaulted in the repayment of principal and payment of interest of credit facilities obtained by them from the Bank and said facilities have turned to be **Non-Performing Assets (NPA)**. The notices were issued to them under section 13(2) of **Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002** on their last known addresses, but the notices could not be served on some of them for various reasons, however we hereby informed by way of public notice about the same.


Name of the Borrower(s) / Mortgagor(s) / Guarantor(s), Branch Name & Account Nos.	13(2) Demand Notice Date / NPA Date / Outstanding Amt.	Property Address of Secured Assets/ Assets to be enforced
1. M/s. Scan Diagnostics ... Borrower (A Partnership Firm through its Partners) Mr. Ulhas Yashwant Chaubal Mrs. Meghana Ulhas Chaubal	Notice Date 04.10.2025 NPA Date 30.07.2025 – Only for ODS/ 046140300000052 (individual loans of Partners/Guarantors have been considered herein as the securities mentioned in the schedule are common for the other loan facilities as well)	i. Hypothecation of Stock in the name of M/s. SCAN DIAGNOSTICS situated at The Gala No. K-129, admeasuring on or about 882 Sq. Ft. Built-Up Area on the First Floor in the Building known as "RAJLAXMI COMMERCIAL COMPLEX" being all that piece and parcel of the land bearing Survey No. 297/6 and 8, 299/9 and 300/2 and 3 situate at Village Kalher, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the Registration District Thane. ii. Equitable Mortgage of the Gala No. K-129, admeasuring on or about 882 Sq. Ft. Built-Up Area on the First Floor in the Building known as "RAJLAXMI COMMERCIAL COMPLEX" being all that piece and parcel of the land bearing Survey No. 297/6 and 8, 299/9 and 300/2 and 3 situate at Village Kalher, Taluka Bhiwandi, Dist. Thane within the Registration District Thane. – owned by – (Mr. Ulhas Yashwant Chaubal & Mrs. Meghana Ulhas Chaubal).
2. Mr. Ulhas Yashwant Chaubal ... Borrower, Mortgagor & Guarantor		iii. Equitable Mortgage of The Flat No. 1605/A, admeasuring on or about 478 sq. ft. carpet area and The Flat No. 1605/B, admeasuring on or about 521 sq. ft. carpet area on the 16th Floor in the Building No. Q known as "QUEENSGATE" of "M/S. QUEENSGATE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" in the Housing Complex "HIRANANDANI ESTATE" that is resting on the piece and parcel of the land bearing Survey Nos. 138/2, 138/6, 143, 144, 151 situate at village Kolshet, Tal. and Dist. Thane, within the Registration Sub-District of Thane and within the limits of the Municipal Corporation of the City of Thane. – (owned by Mr. Ulhas Yashwant Chaubal & Mrs. Meghana Ulhas Chaubal).
3. Mrs. Meghana Ulhas Chaubal ...Borrower, Mortgagor & Guarantor		iv. Equitable Mortgage of The Flat No. 603, admeasuring on or about 550 sq. ft. Carpet Area on the Sixth Floor in the building known as "CASSIA" of "CASSIA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED" in the housing complex known as "HIRANANDANI ESTATE", that is resting on the piece and parcel of the land bearing Survey No. 146/1, 2 and 3, Survey No. 147/9, situate at Mouje Kolshet, Tal. and Dist. Thane, within the Registration Sub-District of Thane and within the limits of the Municipal Corporation of City of Thane. – (owned by Mr. Ulhas Yashwant Chaubal).
4. Ms. Rewa Ulhas Chaubal ... Co-Borrower	Outstanding Amt. Rs. 1,88,06,389.92 (Rupees One Crore Eighty-Eight Lakhs Six Thousand Three Hundred Eighty-Nine and Paise Ninety-Two only) as on 30.09.2025 plus further interest and charges, if any from 01.10.2025.	
Pokhran Road No. 2 Branch, Thane Loan Account Nos.: i. ODS/ 046140300000052 ii. EPC/PCFC/PSCFC/EBD/ EBN/EBR/FBP/FBN/FBD/ AEBCLIMIT iii. PSLN-M/ 300100000149844 iv. PSLN-M/ 300100000149976 v. VS-M/ 046305700000028		

Now the steps are being taken for substituted service of notice by the Authorized Officer of **TJSB Sahakari Bank Limited**. The above borrower and/or their guarantors (where ever applicable) are advised to make the payments of outstanding amount within **60 days** from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of **60 days** of the date of this notice as per the provision of **Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002**. Please be informed that the said notice is also under section 13(13) of SARFAESI Act, 2002 informing the borrowers/co-borrower/guarantors/mortgagor that the said mortgaged properties should not be sold/leased/transferred without prior consent/NOC of secured Bank.

Sd/-
Authorized Officer,
Under SARFAESI Act, 2002
for & on behalf of TJSB SAHAKARI BANK LTD.



Date: 29/10/2025
Place: Thane

**TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED**

Registered Office : 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013
Corporate Identity Number: U67190MH2008PLC187552
Website: www.tatacapital.com Email: tchflsecretarial@tatacapital.com Tel: 022-6606 9000

Extract of Financial Results for the quarter ended September 30, 2025
(Rs. in crore)

Particulars	Quarter ended		Year ended
	September 30, 2025	September 30, 2024	March 31, 2025
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 Total Income from Operations	2,132.70	1,668.95	6,975.36
2 Net profit/(loss) for the period (before tax, exceptional items)	589.94	459.74	2,012.74
3 Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	589.94	459.74	2,012.74
4 Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	439.61	342.88	1,498.93
5 Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	453.21	342.92	1,483.71
6 Paid-up share capital : - Equity Shares (Face value : Rs. 10 per share)	608.82	596.15	608.82
7 Reserves, excluding revaluation reserves	9,052.90	6,849.96	8,193.17
8 Securities Premium Account	3,595.33	3,008.07	3,595.33
9 Net worth	9,343.28	7,256.79	8,560.35
10 Paid up Debt Capital / Outstanding Debt	66,405.29	54,006.99	61,104.60
11 Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12 Debt Equity Ratio	7.11	7.44	7.14
13 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic * - Diluted *	7.22 7.22	5.75 5.75	25.13 25.13
14 Capital Redemption Reserve	-	-	-
15 Debenture Redemption Reserve	-	-	-
16 Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17 Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

* (Not annualised for quarter ended September 30, 2025 and September 30, 2024)

Notes: -
1 The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (https://www.tatacapital.com/tchfl/investor-relations/financial-results.html).
2 For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges and can be accessed on the website of the BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (https://www.tatacapital.com/tchfl/investor-relations/financial-results.html).


For Tata Capital Housing Finance Limited
Sd/-
Sarosh Amaria
Managing Director
(DIN No. : 08733676)

Mumbai
October 27, 2025

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION
COMMERCIAL ARBITRATION
APPLICATION NO. (L) 33266 OF 2024
Lalit Suresh Narkhede & Ors ... Applicants
Versus
Dabang Realtors LLP & Anr. ... Respondents

NOTICE
As per Order dated 17th October, 2025 passed by the Hon'ble High Court of Bombay at Mumbai the Petitioner was directed to serve a Notice in lieu of substituted service upon all concerned and accordingly the publication in newspaper was allowed and the matter was listed for further consideration on 14th November, 2025.
Following Respondents are directed to ensure their appearance before the Hon'ble High Court of Bombay on the next date of hearing i.e. 14th November, 2025.
NAME AND DETAILS OF THE RESPONDENT :
1. **Dabang Realtors LLP**, [LLPIN-AAD-1162], Having its registered office at Shop No.2 Solihare Tower Bldg.No.18, Wing B, Dheeraj Ganga Layout, Malad West, Mumbai - 400064.
2. **HC Infracity Private Limited**, CIN U7010DL2011PTC228147, Having its registered office at, A-20 Kailash Colony, New Delhi - 110048.
Sd/-
Shri. M. S. Bhardwaj (Advocate for Applicant)
Date: 24/10/2025
MSB LEGAL

Punjab Information & Communication Technology Corporation Ltd (Punjab Infotech)
5-6th Floor, Udyog Bhawan, Sector 17, Chandigarh 160017
Tel : 0172-5256400 | email: contact@punjabinfotech.in




Government of Punjab
Tender no : PICTC/ITeG/2025/011

Punjab Infotech invites bids for extension of existing network and Provision of additional networking points under NEVA project in Punjab Vidhan Sabha Assembly Hall at Chandigarh

Start date & Time	29-10-2025 (11:00 A.M onwards)
Close date & Time	18-11-2025 (till 03:00 P.M.)
For details log onto	https://eproc.punjab.gov.in
Help Desk no.	+91 172 2970263/2970284

Note : Any corrigendum (s) to the tender /RFP notice shall be published on the above mentioned website only.

19/19/12/2025-26/4485

**Kisan**
The Mark of Excellence


KISAN MOULDINGS LIMITED
CIN NO. L17120MH1989PLC054305
Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank, Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.
Website :- www.kisangroup.com , Mail id :- cs.kisan@kisangroup.com , Telephone No. 022-42009100/9200

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial results for the Quarter and Half year ended as on 30th September, 2025
(Rs. in Lacs)

Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated					
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	
		30-Sep-25 Unaudited	30-Jun-25 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-25 Unaudited	30-Sep-24 Unaudited	31-Mar-25 Audited	30-Sep-25 Unaudited	30-Jun-25 Unaudited	30-Sep-24 Unaudited	30-Sep-25 Unaudited	31-Mar-25 Audited
1	Income											
	a) Revenue from operations	4,745.38	6,149.38	5,146.74	10,894.76	11,972.91	27,335.35	4,745.38	6,149.38	5,146.74	10,894.76	11,972.91
	b) Other income	300.43	22.66	12.37	323.09	29.47	48.50	300.13	22.36	11.77	322.49	47.30
	Total Income (a+b)	5,045.81	6,172.04	5,159.11	11,217.85	12,002.38	27,383.85	5,045.51	6,171.74	5,158.51	11,217.25	12,001.78
2	Profit / (Loss) before tax (1-2)	(56.14)	6.83	(47.41)	(49.31)	254.12	346.62	(56.57)	6.03	(49.19)	(50.54)	250.68
3	Profit / (Loss) after tax (3-4)	(56.14)	6.83	(47.41)	(49.31)	254.12	346.62	(56.57)	6.03	(49.19)	(50.54)	250.68
4	Other comprehensive income / (loss)											
5	(i) Item that will not be reclassified to statement of profit and loss [Net of taxes]	-	2.35	(13.98)	2.35	(6.13)	(11.08)	-	2.35	(13.98)	2.35	(6.13)
	(i) Items that will not be reclassified to profit or loss - Remeasurement gain / (loss) on defined benefit plan	-	2.35	(13.98)	2.35	(6.13)	(11.08)	-	2.35	(13.98)	2.35	(6.13)
	(ii) Income tax relating to item that will not be reclassified to statement of profit or loss.	-	-	-	-	-	-	-	-	-	-	-
6	Total comprehensive income / (loss)	(56.14)	9.18	(61.39)	(46.96)	247.99	335.54	(56.57)	8.38	(63.17)	(48.19)	244.55
7	Paid-up equity share capital of Rs 10 each	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31	11,946.31
8	Other equity excluding Revaluation reserve	-	-	-	-	-	8,628.68	-	-	-	-	8,633.30
9	Earning per equity share (EPS) (in Rs) (Not annualised for quarters) - Basic & Diluted	(0.05)	0.01	(0.04)	(0.04)	0.21	0.29	(0.05)	0.01	(0.04)	(0.04)	0.21

Notes :-
1 The statement of Financial Results (the statement) of Kisan Mouldings Limited (the Company) for the quarter and half year ended September 30, 2025 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors (the Board) of the Company at their respective meetings held on October 27, 2025. The Statutory auditor of the Company have carried out a limited review of aforesaid results.
2 The statement has been prepared in accordance with Accounting Standard 34 (INDAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirement) Regulations, 2015.
3 The Company operates in a single reportable operating segment. Hence there are no separate reportable segments as per Ind AS 108 'Operating Segments'
4 The figures for the corresponding previous periods have been regrouped/recast, wherever necessary, to make them comparable.
5 The Company's results for the quarter and half year ended September 30, 2025, are also accessible on the BSE website (www.bseindia.com) and the Company's website (www.kisangroup.com).

For and on behalf of the Board of Directors of
Kisan Mouldings Limited,
Sd/-
Sanjeev Aggarwal
Chairman & Managing Director
DIN. 00064076



Place : Mumbai
Date : 27th October, 2025

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड धर्मपाल मेश्राम यांची भिवंडी महानगरपालिकेचा भेट

भिवंडी (अतिथिनी). महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (संविदा क्र.१०) धर्मपाल मेश्राम यांनी काल दिनांक २८.१०.२०२५ रोजीच्या भिवंडी निजामुख शहर महानगरपालिकेच्या निरोजीत दौऱ्यादरम्यान भेट घेऊन विविध विभागांना आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी महानगरपालिकेच्या एकूण अर्थसंकल्प, त्यामुळे बांधील खर्च द्यावा करता येईल महसुली जमा रकमेमधून ५% दुर्बल घटकासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे, याचा आढावा घेतला. वैयक्तिक आरोग्य विभागाभ्यास शहरातील १३७ खाजगी रुग्णालयांच्या

परवान्यांचे नुतनीकरण करण्यात आले असून, त्यापैकी किती रुग्णालयांमध्ये दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत याचा अढावा १ रुग्णालयात आता अनुसूचित जाती आयोगाचा सादर करण्याबाबत मुख्य वैयक्तिक अधिकारी श्री. संदिप मोहंनर यांना सूचना देण्यात आली. तसेच, महिला व बाळ कल्याण विभागाभ्यास दिव्यांग, दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा देखील आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेषतः सभाई कर्मचाऱ्यांचे सेवा प्रसक्त तातडीने अद्ययावत करून त्याबाबतची यादी १५



दिवसात आयोगाचा सादर करण्याबाबत आस्थापना विभागप्रमुख यांना सुचित केले.

यांनी मनुष्य केले की, आजच्या वैयक्तिका प्रमुख उद्देश होता की, शाहूवाली दुर्बल घटक व अनुसूचित जातीच्या घटकांसाठी विविध लाभ उपलब्ध करून देणे, त्यांना त्याच देणे हे, आपले सर्वे आच व प्रयत्न करत आहे. या घटकांना विकसासाठी मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी मा. उपाध्यक्ष महोदयांचे आभार मानून वैयक्तिक समाच केव्याचे जाहीर केले. या बैठकीचा सर्व संविधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

नालासोपरा मध्ये दोन दिवसीय सार्वजनिक "छ" पूजा महापर्व" उत्साहात संपन्न

नालासोपरा (अतिथिनी). दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नालासोपरा सेवा समिती, अजून सेवा सत्त्वा, अशा एकाच संस्थे, मारवय जेता पट्टी आणि छठ माता सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. ओमप्रकाश दुवे यांच्या अध्यक्षतेखाली अचोले तलाव, गालवण तलाव आणि मोरगाव तलाव येथे दोन दिवसीय सार्वजनिक छठ पुजेचे माहोत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

लाखी दिती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने छठ पूजा करण्याची परवानी मिळाली. ही पूजा सोमवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ ला संध्याकाळपासून मंगळार दिनांक २८

आशीर्वाद घेता. आचोले,मोरगाव,गालवण या किन्ही तलाववार संतोष स्वामिन्, नौज तिवारी, अरुण सिंह, शशिवात लेठे, ब्रह्म तिवारी, गोविंद शर्मा, हंजीमन शर्मा, विनोद पंडे,आशा गुप्ता, छावी श्रीवास्तव, निर्मलिका वरुण,प्रसन्नजित सरकार, पवन देवकार, राजेश गुप्ता,अमे जे.विप्रादी जी, चंदन सावर, अनिता शर्मा,



मोहित भागडार, अवधेश मिश्रा, अमित चौहान, किशोर चौहान, रमेश तिवारी, अखिलेश दुबे, राकेश माधवशीया कलाकरांनी छठगीत आणि भक्तिमयीत गायन करून भाविकांना खुष केले. पांथर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावर, नालासोपराचे आमदार राजन बाळुगुप्ता, भाजपचे निरंमन आमदारच्या मेहेनत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हर्ष पाटील, विहास सरविठ्ठली सेवा जेठेंद्र प्रसाद व्हेते, उपाध्यक्ष अमर कव्कज, देवराज सिंह, राजेंद्र सिंह, बंकाज

देसमुख, शशिकांत दुबे, कुमाल पाटील इ. सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आणि डॉ. राममिशन पंडे, जिलाजिल्हा निशा, जयचंद्र दुबे, अनिरुध्द तिवारी इ. मान्यवर उपस्थित होते. वरिष्ठ विहार महानगरपालिकेचे माजी महापौर रमेश जाधव उपस्थित होते आणि त्यांनी सर्व भक्ताना छठ दुखात शुभेच्छा दिल्या. नालासोपरा छठ पुजेच्या शुभेच्छा पुरव, मीहला, मूले आणि त्यांची मूले यांचाविरुद्ध संपूर्ण दुबे कुटुंब छठपुजेच्या ठिकाणी भाविकसहित उपस्थित होते. श्री.नरसिंह के दुबे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जयप्रकाश दुबे, कोरबावस श्यामसुंदर दुबे, ट्रस्टी नरेश दुबे, नालासोपरा आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे डाइरेक्टर तसेच नालासोपरा सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश दुबे, नालासोपरा सेवा समितीचे सचिव नवल किशोर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा दोन दिवसीय सार्वजनिक छठ पूजा महापर्वी कार्यक्रम संपन्न झाला. आस्था एकाच संस्थेचे अध्यक्ष अमित ओमप्रकाश दुबे, सचिव विहास जयप्रकाश दुबे व ब्रह्म मिश्रा, आचार्य रोहोदे, वसिष्ठ शुक्ल, विशेष पाटील, नृगुळ खटो, दीपक माने तसेच मोरगाव मधून दिलीप राज, अशोक यादव, गुमा परदेसी, मानसिंह राजगुप्त, अरुण रावत, गुमा विश्वकर्मा, अनिल रावत,दिवाकर धुर्वीया, राज यादव, चंदन रावत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुषा मेहनत घेतली.

मोगील ३५ ते ३६ वर्षीयांपासून नालासोपरा वरस - विहार लेखावेध पारंपरिक पद्धतीने छठ पूजा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यावर्षी सुद्धा विविध छठकाणी छठ पुजेची परवानी नालासोरी होती. त्यामुळे पांथर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सागर, पालकमंत्री गोपा नौक यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपराचे आमदार राजन नौक, वरवईया आचार्य रमेश दुबे पंडित, वेईसरचे आमदार विहास तरे यांनी महानगरपालिकेची व पालिक आनुकूल्ये वरस करून त्यांच्या छठ पुजेचे धर्मिक त्या सामाजिक महत्त्व पटवून दिले तसेच हा पुजेदरम्यान मूर्ती विहासने केले जात त्यामुळे प्रत्येक खंबा होणार नाही व कोरबावी प्रकारे नैसर्गिक हानी होणार नाही याबद्दल त्यांना



ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सुबोदनायेंदत पांथर होली पूजेदरम्यान भक्तानी २७ ताराखेला सुबोदनाच्या वेळी व २८ ताराखेला सुबोदनाच्या वेळी सुबोदनाला अर्घ्य अर्पण केले. या धर्मिक कार्यक्रमांमध्ये वरस - नालासोपरा- पालक मीठील विरयानी व इतर भाऊग्यांनी छठगीया

डॉक्टर पदवी प्राप्त दळे गावच्या आदित्य विजय गोरिवले यांच्यावर जैतापूर दळे दशक्रोशीतून

कौतुकाचा वर्षाव

राजपूर (अतिथिनी). - तालुग्यातील दळे गावचे माजी सरपंच व विधान सदन सदस्य,जैतापूर एड्युकेशन सोसायटीचे विषयत, सामाजिक कार्यकर्ते श्री विजय गोरिवले यांचे चिरंजीव डॉ.आदित्य विजय श्री शिवा वसत ज्योती होलीप्रोफेशनल मेडिकल कॉलेज व होस्पिटल केवणा येथील सहाय्यार वती BIMS ही वैद्यकीय शाळातील पदवी प्राप्त केली. डॉ आदित्य यांनी कोळारच्या ग्रामीण भागात प्राथमिक शाळा दळे व पुढील शिक्षण जैतापूर एड्युकेशन

सोसायटी संघटित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती रमेशराज रावतक मोरजेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर तसेच इतरात बाळी विधान राजपूर हायस्कूल येथे पूर्ण केले. याशिवाय मातालील डॉक्टर होण्याचा मान डॉ.आदित्य यांनी मिळविला आहे. सी.दिवा दिवाकर आदित्यकर यांनी आदित्य यांचे जैतान कर्न व आदित्यकर गुरुजी यांनी माळगणी क्षेत्रातील यशस्वी बळवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



मुंबई (अतिथिनी). - वंदाचे वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ कलावंत आणि लेखक बा.रा.कांत यांचे जन्मजातीचा दिवस होतो. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाला सांणीतिक सांस्कृतिक कार्यक्रमेचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बा.रा.कांत यांच्या जीवनभर आयोजित एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. सातत्यावर सादरकर राष्ट्रीय सागर, छत्रपती शिवाजी

महाराज पार्क, वंदर, मुंबई या ठिकाणी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० ते १:३० या वेळेत आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास अतिथने संजय मंगे, ज्येष्ठ अभिनेत्री धरप्या नरकर व मुंबई कले त सहभागी होणार असून, लेखक श्रीरंग भावे, अभिनेक ज्योती व लेखिका गायिका मुमय्या फाळक यांचे सादरकरण होणार आहे. तर निवेदन धनश्री दामले या करणार आहेत.

वक्रयांजी माळ पुरे" या कार्यक्रमाची संरचना सांणीतिक अर्ज्य मंत्री अॅड. आशिष शेठार, यांनी असून या कार्यक्रमास सांणीतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सांणीतिक कार्य विभागाच्यावेळी संचालक विमोषण घारे यांनी केले आहे.

ज्येष्ठ नाटकाकार गंगाराम गावकार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई (अतिथिनी). 'वक्रवर्ण' नाटकाच्या माध्यमातून माळगणी भाषेन मराठी रंगभूमीवर सत्तेत ओढख ठेणारे, ज्येष्ठ नाटकाकार गंगाराम गावकार यांना अजित पवार मराठी रंगभूमीवर माळगणी साहित्यातील प्रसिध्दावान, सौंदर्यवादी आणि सार्वजनिक नाटकाकार, मावळा आले, अशा शोभाभावा वरत करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कोरबासंवादी सत्तावात, ज्येष्ठ नाटकाकार गंगाराम गावकार हे मराठी रंगभूमीवरील महान नाटकासंघर्षाचे निष्ठे को बाळग होते. त्यांनी माळगणी कोरीतील अस्वस जीन, लोकांसंघर्षी, निवेद आणि भावविश्र आख्या लेखनीयता सादरवत विलेत केले. 'वक्रवर्ण' या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवा आयाम देत प्रगल्भिक माळगणी नाटकाच्या मुख्य प्रवाहात सत्ता मिळवून दिले. त्यांनी नाटके ही केवळ मनोरंजन कलांपैकी नव्हती, तर समाजवादाचा सर्श करणारा आरसा होते. प्राणीय माणसाच्या जगण्यातील दमन, निवेद आणि सर्वे सत्तेचा वादलासते मांडले. त्यांच्या निधनाने आणून ज्येष्ठ नाटकाकार मावळा आले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात आणि सहभागी असून श्री. गावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

१ ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग

मुंबई (अतिथिनी). ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सरदार वल्लभाभाई पटेल यांचा १५० वी जयंती निमित्त भारत शहरात दिनांक १/१०/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजता एका दौड (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष दिवशी देशाची एकाच, अखंडता आणि सुखशा अजपासाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण देशभरात एकाच दौड आयोजित करण्यात आलेली आहे. सादर एकाच दौड मध्ये ठाण्यातील सर्व

युवक नौका दक्षीणातून आली आहे. या माध्यमातून राज्याच्या वैभवशाही ऐतिहासाची आणि एकत्रीती हाकून दर्शविण्यात आली आहे. या विद्यारथीसोबत १५ कलाकारांचा चमू सांणीतिक सादरीकरण करणार असून, महाराष्ट्राच्या विविधतेवरून एकतेचा संदेश ठेणारे हे सादरीकरण राष्ट्रीय सरदार राजाजी सांणीतिक ओळख असेलचिने करेल. तसेच, १ ते १५ नोव्हेंबर २०२५ या काळावधीत भारत पर्व अर्गमेंत महाराष्ट्र व राज्यांच्या सांणीतिक कार्य विभागांमार्फत सांणीतिक कार्यक्रम सादरकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम ७-८ नोव्हेंबर २०२५ रोजी पार

नागरिकांनी, ठाणे पोलीस व त्यांचे कुटुंबीय तसेच पत्रकार वंघू भमिनी यांनी सांणीत्य सहभागाच्या असे आवाहन करण्यात येत आहे. तेथी इयुक्त नागरिकांनी सदर

पडेले, महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमात राज्यातील समूह लोकांपर्यंतचे दर्शन पडण्यासाठी कोणता नृत्य, कोळी नृत्य, लाहरी, तसेच वागी परंपरेवर आधारित सादरीकरण यांचा समावेश असेल असे सुमारे १५ ते २० कलाकारांचे पथक सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाची संरचना सांणीतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. अशिष शर्मा यांनी असून यासाठी सांणीतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आहे. या उपक्रमांमार्फे महाराष्ट्र राज्याचे ऐतिहासिक, सांणीतिक आणि लोकांसंघर्षाचे वैभव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे सादर होणार आहे.

कार्यक्रमासाठी दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ६.५५ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपार्क, ठाणे येथे उपस्थित राहणे.एका दौड मार्गिका खालील प्रमाणे आहे. छत्रपती शिवाजी महाराज महान तलावपार्क येथून सुरु होऊन - मुरस चौक - उजवी बाजू - साकुंमहोदय, डाहरी रंगारयन सुरु होऊन - पुरखेठ इयुव्हिंग स्कूल - सेटनजी हारवेल - सितामणी जेठेराव ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज महान तलावपार्क येथे समाप होणार आहे.

मालमत्ता हस्तांतरण नोटीस

या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की वरस विहार शहर महानगरपालिका, प्रमाण समिती जी वलील हद्दीतील राजावली विभाग येथील **मालमत्ता-क. आर.जे.०८/२१९३/६** ही मिळकत **हरितपाल गुजरात मीर्या** यांच्या नावे आहे. ही मिळकत **बंतीला विनोद यादव** यांच्या नावे कायम स्वरूपात हस्तांतरित करण्यात येत आहे. या मिळकती बाबत कुणगी हरवत/हिरतसंघट अस्त्यास त्याची ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून सहा (०६) दिवसांचा आच वरस विहार शहर महानगरपालिका, क्षेत्रीय राजावली विभाग कार्यालयात तेथी पुरवण्यास कळवावे. अन्यथा संबंधिताचा कोणत्याही प्रकारचा एकदा राहणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/-

मंजू सुलवंधिन विन

डि. - २९/१०/२०२५

अलिबाग शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पात्र क्र. १ वरून...

दरम्यान पडव्यांचा सांगण्यात येत असून, दीर्घ काळ आरोपीने वीडीस मुलीवर मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्यांचे वृत्त समोर आले. दरम्यान या प्रकणाची तक्रार मिळतात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीमिराद्वारे कार्यवाही कराई. कल्याणच्या दृष्टीने पाठक उघडली. अलिबाग शहराला हादरकल्या या

घटनेप्रकरणात अलिबाग पोलीस ठाणे इथं भारतीय दंडाधिकारानुसार २०२३ च्या क्रम ७५,७६,७७,७८,७९ तसेच बालकांच्या लैंगिक अपराधानुसार संपन्न कायदा करण्यात पोस्ते (इष्टपत्र) करून ८,९ आणि १० अर्गमेंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्योत्सना मासे यांच्या माहितीनुसार या प्रकणाच्या पुढील तपास सगणा करत आहेत.

हाय टॅशन तारला स्पर्श होताच बसला भीषण आग: १२ कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू

पात्र क्र. १ वरून...

दरम्यान पडव्यांचा सांगण्यात येत असून, दीर्घ काळ आरोपीने वीडीस मुलीवर मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्यांचे वृत्त समोर आले. दरम्यान या प्रकणाची तक्रार मिळतात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीमिराद्वारे कार्यवाही कराई. कल्याणच्या दृष्टीने पाठक उघडली. अलिबाग शहराला हादरकल्या या

घटनेप्रकरणात अलिबाग पोलीस ठाणे इथं भारतीय दंडाधिकारानुसार २०२३ च्या क्रम ७५,७६,७७,७८,७९ तसेच बालकांच्या लैंगिक अपराधानुसार संपन्न कायदा करण्यात पोस्ते (इष्टपत्र) करून ८,९ आणि १० अर्गमेंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्योत्सना मासे यांच्या माहितीनुसार या प्रकणाच्या पुढील तपास सगणा करत आहेत.

दादर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा स्वर-वरच चाकू हल्ला, होमाग्राही अडवत

पात्र क्र. १ वरून...

त्याचा हिडतो सगळा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन होमाग्राही सांगितले प्रवाशांक जोराने पडकून समजावून सांगितला दिसत आहेत. याच दरम्यान दादर रेल्वेस्टेशनवर एक एक्सेस ट्रेन येताना दिसते. हे पाहून संपन्न प्रवाशी ट्रेनच्या दिशेने धाव घेत. माग होमाग्राही राहून बसले यांनी त्याचा पाठलाग करून त्यांचे स्वरण पकडते. यावेळी ते प्रवाशी हिस्से देउन सत-वी सुटका करून घेण्याचा जोदार प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. मात्र सरोज यांनी त्याला घट्ट पकडून त्याचा जीव

वाचवला. हा सगळा प्रकार दादरच्या फलाट क्रमांक १२ वरती घडला आहे. या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान सांगितले प्रवासाने अजून जीउन संवगण्याचा असा प्रयत्न का केला? इतकं ठोकावं पडकून उल्लापण्याचे काय करण आहे. याची माहिती आग सभार असेली नाही. या घटनेची माहिती रेल्वे पोलीसांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे. दादर रेल्वे स्टेशनवरील आग प्रशासने अपात्रकारे जीउन संवगण्याचा प्रयत्न करून घेणे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

मालमत्ता हस्तांतरण नोटीस

या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की वरस विहार शहर महानगरपालिका, प्रमाण समिती जी वलील हद्दीतील राजावली विभाग येथील **मालमत्ता-क. आर.जे.०८/२०८४/४** ही मिळकत **बंतीला विनोद यादव** यांच्या नावे आहे. ही मिळकत **बंतीला विनोद यादव** यांच्या नावे कायम स्वरूपात हस्तांतरित करण्यात येत आहे. या मिळकती बाबत कुणगी हरवत/हिरतसंघट अस्त्यास त्याची ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून सहा (०६) दिवसांचा आच वरस विहार शहर महानगरपालिका, क्षेत्रीय राजावली विभाग कार्यालयात तेथी पुरवण्यास कळवावे. अन्यथा संबंधिताचा कोणत्याही प्रकारचा एकदा राहणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/-

बंतीला विनोद यादव

डि. - २९/१०/२०२५


मिरा भाईदर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती १० वर्ष, २० वर्ष आणि ३० वर्ष योजनेचा लाभ

भाईदर (अतिथिनी), मिरा भाईदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक कार्यालयात अ.शर्मा (भा. प्र. से.) यांच्या निदेशानुसार आणि अनिवारित आयुक्त डॉ.संभाजी पानाठे व उपयुक्त (मुळाव्यामध्यम), कोरबा पिक्के सेवा अंतर्गत सुधारित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात

मिरा भाईदर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती १० वर्ष, २० वर्ष आणि ३० वर्ष योजनेचा लाभ

भाईदर (अतिथिनी). मिरा भाईदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक कार्यालयात अ.शर्मा (भा. प्र. से.) यांच्या निदेशानुसार आणि अनिवारित आयुक्त डॉ.संभाजी पानाठे व उपयुक्त (मुळाव्यामध्यम), कोरबा पिक्के सेवा अंतर्गत सुधारित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात

६७ कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरा भाईदर महानगरपालिकेचे आयुक्त कालवड पदोन्नतीसाठी पात्र आलेल्या १२६.६ अधिकारी/कर्मचाऱ्यांची ६६.८ अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवा अंतर्गत सुधारित प्रगती योजनेचा लाभ देण्यात असून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी कार्यालया प्रशासित केलेली आहे. मिरा भाईदर महानगरपालिका आयुक्त कर्मचारी परिक्षाच्या कटिबुद्धा नेमनी गौरव करत असते. या पदोन्नतीमुळे अधिकारी व कर्मचारी वरत आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. या पदोन्नतीमुळे कर्मचारी वर्ग कामगोरी अधिक प्रसित होईल आणि मिरा भाईदर महानगरपालिका प्रशासन अधिक सहम व कार्यक्षम बनण्यास मदत होईल असा विश्वास आहे. भाईदर महानगरपालिका प्रशासनात आहे. या पदोन्नती मिळालेल्या सगळ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना आ.आयुक्तानी अभिनंदन करण्यात आले. तसेच मिरा भाईदर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी मिरा भाईदर प्रशासनाचे व मा. आयुक्तांचे आभार मानते



आला आहे.आज दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी विभागामध्ये पदोन्नती निदेश प्रकाशित झाल्याने सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ ठाणे १२ कर्मचारी व दत्तर ठाणे ५५ कर्मचारी याप्रमाणे एकूण

विवरण	किडग्रा इंडिया लिमिटेड		अर्ज वरत संकेत		दस्तावे संकेत	
	३०.०९.२०२५ (अंतिमपरिक्षा दिनांक)	३०.०९.२०२५ (अंतिमपरिक्षा दिनांक)	३०.०९.२०२५ (अंतिमपरिक्षा दिनांक)	३०.०९.२०२५ (अंतिमपरिक्षा दिनांक)	३०.०९.२०२५ (अंतिमपरिक्षा दिनांक)	३१.०३.२०२५ (अंतिम परिक्षा दिनांक)
एकूण		१,९९,९९९	१,९९,९९९	६,९९,९९९	१,९९,९९९	६,९९,९९९
नगर / लोकां कटिबु	(१,९९,९९९)	१,९९,९९९	६,९९,९९९	१,९९,९९९	६,९९,९९९	(६,९९,९९९)
नगर / लोकां कटिबु	(१,९९,९९९)	१,९९,९९९	६,९९,९९९	१,९९,९९९	६,९९,९९९	(६,९९,९९९)
एकूण सगळ्या	(१,९९,९९९)	१,९९,९९९	६,९९,९९९	१,९९,९९९	६,९९,९९९	(६,९९,९९९)
लोकां सेवा कटिबु		२९०,०००	२९०,०००	२९०,०००	२९०,०००	२९०,०००
दत्त कटिबु (नगर) मालिका						
की सेवा कटिबु (नगर) मालिका						(२,९०,०००)
की सेवा कटिबु (नगर) मालिका						
की सेवा कटिबु (नगर) मालिका	(६,९९,९९९)	६,९९,९९९	२९,९९९	०.९९	६९,९९९	(२,९९,९९९)
की सेवा कटिबु (नगर) मालिका	(६,९९,९९९)	६,९९,९९९	२९,९९९	०.९९	६९,९९९	(२,९९,९९९)
नोटीस: कोणत्याही प्रकारचा अर्ज किडग्रा इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर						